

SUYOG TELEMATICS LIMITED
 CIN: L3210MH1995PLC001107
 Regd. Office: Suyog House, Plot No. 30, MIDC Central Road Andheri East Mumbai City MH 400033.
 Tel: +91 22 2579 5516 | Email: investor@suyogtelematics.co.in | Website: https://suyogtelematics.co.in

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

Sl. No.	Particulars	Quarter Ended			
		June 30, 2024 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)	June 30, 2023 (Unaudited)	March 31, 2023 (Audited)
1.	Total Income from Operations	4,835.06	4,783.52	3,943.79	17,427.46
2.	Net Profit / (Loss) for the period before Tax	2,084.88	1,632.79	1,814.97	7,139.92
3.	Net Profit / (Loss) for the period after Tax	1,569.71	1,571.67	1,223.86	6,331.24
4.	Total Comprehensive Income for the Period	1,693.38	1,568.29	1,226.78	6,340.89
5.	Equity Share Capital	1,066.21	1,066.21	1,048.24	1,066.21
6.	Reserve as shown in Balance Sheet	-	-	-	28,773.17
7.	Earnings per Share capital (₹ 10/- each)	15.84	14.74	11.68	59.38
8.	Diluted	15.84	14.85	11.68	59.38

Notes:
 1. The above is an extract of the detailed format of the Un-audited financial results for the first quarter ended June 30, 2024, which is duly approved by the Board of directors of the company at the meeting held on August 09, 2024 and is further filed with ROC under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format is also available on the website of the company i.e. https://suyogtelematics.co.in and BSE's Website i.e. https://www.bseindia.com.
 2. Record date for payment of final dividend for the FY 2023-2024 is 30th August, 2024.

For Suyog Telematics Limited
 Sd/-
Shivshankar Latture
 Managing Director
 DIN 02809972
 Date : 09.08.2024
 Place : Mumbai

THE WATERBASE LIMITED
 Regd Office : Anantapuram Village T P Gudur Mandal, Nellore, Andhra Pradesh- 524 344. Ph: +91-9100018037
 E-mail: investor@waterbaseindia.com | Website: www.waterbaseindia.com | CIN : L0505AP1987PLD018436

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2024
 (Rs. in Lakhs except for per share data)

S.No.	Particulars	Quarter ended			
		June 30, 2024 (Unaudited)	Mar 31, 2024 (Audited)	June 30, 2023 (Unaudited)	Mar 31, 2023 (Audited)
1.	Total Income	2,292.10	6,824.45	11,242.72	34,233.52
2.	Net Profit / (Loss) before Tax and exceptional items	(851.28)	(631.93)	1,201.14	(1,325.77)
3.	Net Profit / (Loss) before Tax and after exceptional items	(801.28)	(631.93)	1,201.14	(1,325.77)
4.	Net Profit / (Loss) after Tax and exceptional items	(634.71)	(477.91)	90.85	(1,045.16)
5.	Total Comprehensive Income / Loss (after tax)	(627.48)	(664.05)	95.44	(1,016.16)
6.	Equity share capital of Rs.10/- per equity share)	-	-	-	4,142.88
7.	Other equity	-	-	-	13,112.08
8.	Earnings Per share of (Rs.10/- each)	(1.53)	(1.15)	0.22	(2.52)
9.	(a) Basic	(1.53)	(1.15)	0.22	(2.52)
10.	(b) Diluted	(1.53)	(1.15)	0.22	(2.52)

Notes:
 1. The above results were reviewed and recommended by the Audit committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on August 09, 2024.
 2. Additional information on Unaudited standalone financial results for the quarter ended June 30, 2024 is as follows:
 (Rs. in Lakhs)

Particulars	Quarter ended			
	June 30, 2024 (Unaudited)	Mar 31, 2024 (Audited)	June 30, 2023 (Unaudited)	Mar 31, 2023 (Audited)
Total Income	2,292.10	6,824.45	11,242.72	34,233.52
Net Profit / (Loss) before Tax and exceptional items	(851.06)	(631.16)	1,201.14	(1,324.22)
Net Profit / (Loss) before Tax and after exceptional items	(801.06)	(631.16)	1,201.14	(1,324.22)
Net Profit / (Loss) after Tax and exceptional items	(634.49)	(477.69)	90.85	(1,045.16)
Total Comprehensive Income / Loss (after tax)	(627.26)	(663.93)	95.44	(1,016.16)

 3. The above is an extract of the detailed format of standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2024 filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the website of Stock Exchange www.bseindia.com and also on the Company's website www.waterbaseindia.com.
 On behalf of Board of Directors
Varun Aditya Thapar
 Chairman
 CIN: 02202898
 Date : 09.08.2024
 Place : New Delhi

WEST COAST PAPER MILLS LIMITED
 Your partner in progress...
 (an ISO 9001 / ISO 14001 / ISO 45001 Certified Company)

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

Sl. No.	Particulars	Quarter Ended			
		30.06.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	30.06.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)
1.	Total Income from Operations	96.34	107.10	113.62	4447.68
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	163.48	173.58	379.26	1053.29
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	163.48	173.58	379.26	1053.29
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	121.51	130.43	276.35	786.09
5.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items) (Share of the Owners of the Company)	113.85	119.79	245.52	692.01
6.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	140.82	140.18	282.58	826.89
7.	Paid up Equity Share Capital (Face value : Rs 2/- per share)	13.21	13.21	13.21	13.21
8.	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	-	3,228.50
9.	Earnings per share (Basic / Diluted) (Face value : Rs 2/- per share) EPS for the quarter are not annualised	17.24	18.14	37.17	104.77

Notes:
 a) Key information on Standalone Unaudited Financial Results

Particulars	Quarter Ended			
	30.06.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	30.06.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)
Total Income from Operations	641.81	700.58	651.38	2823.05
Profit before Tax	127.07	113.98	220.78	624.25
Profit after Tax	93.11	82.96	160.48	476.19
Total Comprehensive Income/(Loss) for the period	102.85	86.77	162.56	495.99

 b) The above is an extract of the detailed format of Unaudited Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and this extract were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on August 10, 2024. The full format of the Standalone and Consolidated Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites www.seindia.com and www.bseindia.com and on the Company's website i.e. www.westcoastpaper.com
 c) During the Quarter, in one of the subsidiaries, Andhra Paper Mill, the operations at Rajahmundry manufacturing facility ("plant") was interrupted due to an illegal workers strike from April 2, 2024. On April 24, 2024, a lockout was implemented at the plant to safeguard assets and personnel. The illegal strike was however called off by the workers and normal operations was resumed on April 25, 2024. This interrupted period of illegal strike has caused an estimated production loss of 16.709 MT.
 By Order of the Board
RAJENDRA JAIN
 EXECUTIVE DIRECTOR
 (WHOLE-TIME DIRECTOR)
 Date : August 10, 2024
 Place : Dandell
 Regd Office : Bangur Nagar, Dandell - 581 325, District : Uttara Kannada (Karnataka)
 Phone : (08284) 231391-395 (5 Lines), CIN : L02101KA1995PLC001936, GSTN: 29AAACT4179N1Z0, E-mail : co.sec@westcoastpaper.com | Website : www.westcoastpaper.com

GREATER CHENNAI CORPORATION SOLID WASTE MANAGEMENT DEPARTMENT
 SWMC.No.47/46-73
E-Tender Notice
 E-Tender is invited for the following work in single stage two cover system by Superintending Engineer (SWM), in Solid Waste Management Department.
 File No. and Name of the Work
 Cost of Tender Document and EMD
 SWMC.No.47/46-73
 City Cleaning Project: Collection & Transportation of Solid Waste, Street Sweeping Work (including street sweeping activities), Horticulture Waste and Collection & Storage of Sewerage Hazardous Waste in the Zones A & B (Package-4) in the Designated Processing Facility / Dump Site / Depositing Centers of Greater Chennai Corporation
 Rs.3,00,000/- +12% GST and EMO of Rs.4.5 Crores
 Bid submission date and date
 22.08.2024 at 11:00 am
 24.08.2024 at 3:00 pm
 25.08.2024 at 4:00 pm
 Bid opening date
 26.08.2024 at 11:00 am
 Tender can view and download the details of E-tender from website <http://tenders.gov.in> from 30.07.2024 onwards, on payment of cost of tender document through online. EMD amount should be paid through online i.e., through E-tender portal, details which are given in Tender Document
 DIPR / 2963 / Tender / 2024
 Superintending Engineer (SWM)

SHALIMAR WIRES INDUSTRIES LIMITED
 CIN : L74140WB1996PLC081521
 Registered Office : 25, Ganesh Chandra Avenue, Kolkatta- 700 013
 Tel : 91-33-22349308/0910, Fax : 91-33-2231 6880
 E mail id: kejnwal@shalimarwires.com, Website : www.shalimarwires.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FIRST QUARTER ENDED 30TH JUNE 2024

Sl. No.	Particulars	3 months ended			Year ended
		30/06/2024 (Unaudited)	30/06/2023 (Unaudited)	31/03/2024 (Audited)	
1.	Total Income from Operations	3,393.74	3,160.06	12,850.37	
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	81.23	93.89	(51.18)	
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	81.23	93.89	146.62	
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	81.23	93.89	146.62	
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	81.23	93.89	201.72	
6.	Equity Share Capital	855.10	855.10	855.10	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	2,603.51	
8.	Earnings Per Share (of Rs. 2/- each)	0.19	0.22	0.34	
9.	(a) Basic	0.19	0.22	0.34	
10.	(b) Diluted	0.19	0.22	0.34	

Notes:
 a) The above is an extract of the detailed format of unaudited financial results of the Company for the first quarter ended 30th June, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results of the Company are available on the websites of the Company and Stock Exchange(s).
 For Shalimar Wires Industries Limited
Sunil Khaitan
 Chairman & Managing Director
 DIN No. 00385981
 Place : Kolkata
 Date : 9th August, 2024

HOVS
 HOVS Services Limited
 CIN: L72200PN1989PLC014443
 Reg. Office: 3rd Floor, Shree Anand, Pooni Street, Shivajinagar, Pune-411007, India
 website: www.hovs.co.in, email: investor.relations@hovs.co.in

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

Particulars	STANDALONE (Rs. in Lakhs)		CONSOLIDATED (Rs. in Lakhs)	
	Quarter Ended June 30, 2024 (Unaudited)	Year Ended June 30, 2023 (Unaudited)	Quarter Ended June 30, 2024 (Unaudited)	Year Ended June 30, 2023 (Unaudited)
Total Income from operations (Net)	691.48	264.82	1,784.75	1,784.75
Net Profit / (Loss) for the period (before Tax)	106.62	71.28	572.82	106.59
Net Profit / (Loss) for the period after tax of continuing operations	77.78	49.09	472.04	77.75
Net Profit / (Loss) for the period after tax of discontinued operations	-	-	(0.13)	2.67
Total Comprehensive Income for the period	77.78	49.09	469.84	1.34
Equity Share Capital	1,259.50	1,259.50	1,259.50	1,259.50
Earnings Per Share - Basic & Diluted (of Rs 10 each)	0.62	0.39	3.75	0.02
Before exceptional item - continuing operations	0.62	0.39	2.10	0.39
After exceptional item - discontinued operations	0.62	0.39	3.75	(0.00)
After exceptional item - continuing & discontinued operation	0.62	0.39	3.75	0.62

Notes:
 Note 1: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com and www.seindia.com and on the Company's website www.hovs.co.in.
 Note 2: The above Financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on August 10, 2024. The statutory auditors of the Company have reviewed the financial results for the quarter ended June 30, 2024 in terms of Regulations 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.
 For HOVS Services Limited
Parvinder S Chadha
 Chairman & Executive Director
 DIN: 00018488
 Place: Pune
 Date: August 10, 2024

CONNECT BROADBAND QUADRANT TELEVENTURES LIMITED
 CIN : L00000MH1946PL197474
 Regd Office : Flat no. 8, B-Type, Sastri Building, Tripathi Park, Curushahani Nagar, N-4, CIDCO, Aurangabad - 431001 (Maharashtra)
 Corporate Office : B-71, Phase VII, Industrial Area, Mohali (Punjab) - 160055, Tel : 0172-5090000
 Email: secretarial@infotelconnect.com Website: www.connectbroadband.in

Statement of Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2024

Particulars	Quarter ended		Previous Year	
	30.06.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	30.06.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)
Total Income from operations	3,309.92	6,470.26	7,081.17	26,945.65
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(3,009.71)	(3,182.69)	(2,685.47)	(11,396.77)
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(3,009.71)	(3,182.69)	(2,685.47)	(11,396.77)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(3,009.71)	(3,182.69)	(2,685.47)	(11,396.77)
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(3,019.68)	(3,173.02)	(2,693.96)	(11,368.89)
Equity Share Capital (Face value of Re. 1/- each)	6,122.60	6,122.60	6,122.60	6,122.60
Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	(256002.01)
Basic and Diluted Earnings Per Share (In ₹)	(0.49)	(0.52)	(0.44)	(1.86)

Notes:
 The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and the Company's website www.connectzone.in.
 By Order of the Board
For QUADRANT TELEVENTURES LIMITED
Dinesh Ashokrao Kadam
 Whole Time Director
 (DIN: 08282276)
 Date : August 10, 2024
 Place of Signing : Aurangabad

STERLING & WILSON

Sterling and Wilson Renewable Energy Limited
 Regd. Office: Universal Mezzanine, 9th Floor, P. L. Lohakare Marg, Chembur (W), Mumbai - 400043 | Phone: (91-22) 25485300 | Fax: (91-22) 25485301
 CIN: L74999MH0017PLC202281
 Email: ir@sterlingwilson.com | Website: www.sterlingwilson.com

NOTICE
 For the attention of Shareholders of Sterling and Wilson Renewable Energy Limited

The 7th Annual General Meeting ("AGM") of the Members of Sterling and Wilson Renewable Energy Limited ("the Company") will be held on Tuesday, September 05, 2024 at 11:00 A.M. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio/Visual Means ("OAVM"), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with all the circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI"), to transact the business as set out in the Notice convening the AGM.

The Notice of the AGM and the standalone and consolidated financial statements for the financial year 2023-24 along with the Auditors' Report, the Board's Report and other documents required to be attached thereto, will be sent electronically by the Company to those Members who have registered their e-mail address with their Depository Participants ("DPs") or the Company or Link Intime India Private Limited, the Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA"). The Notice of the AGM and the aforesaid documents will also be available on the website of the Company at www.sterlingandwilson.com and on the websites of the Stock Exchanges where the Equity Shares of the Company are listed, i.e., BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

The Members of the Company who have not yet registered their e-mail address can register the same by following the instructions below:

For Permanent Registration Members are requested to register their e-mail address with their respective DP by following the procedure prescribed by their respective DP.

For Temporary Registration Members are requested to register their e-mail with the Company and/or the RTA by sending an email to ir@sterlingwilson.com and/or rtm.helpdesk@linkintime.com by mentioning their name and ID and ID Client ID.

Joining the AGM and manner of casting vote(s) through e-voting:
 Detailed procedure for attending the AGM through VC/OAVM and manner of voting, including remote e-voting is provided in the Notice of AGM that is being sent to the Members by email. Members attending the AGM who have not cast their vote through remote e-voting will also be able to vote electronically at the AGM. Members who have not registered their e-mail addresses can also attend the AGM and vote by following the procedure provided in the Notice of the AGM.

Members are requested to carefully read the instructions set out in the Notice of the AGM.

For Sterling and Wilson Renewable Energy Limited
 Sd/-
Jaganadha Rao Ch. V.
 Place: Mumbai
 Date: August 10, 2024

RETINA PAINTS LIMITED
 Regd. Office: Block 2, 2nd and 3rd Floors, Survey No. 184, 8/85, Opp Ganesh Kamal, Phase V, VDA, Cheralpally, Medchal Malkajgiri, Telangana-500051.

NOTICE OF 01/2024-25 EXTRAORDINARY GENERAL MEETING & E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Extraordinary General Meeting ("EGM") of Retina Paints Limited ("the Company") will be held on Monday, 02nd of September, 2024, at 12.30 p.m. IST through Video Conferencing ("VC")/Other Audio/Visual Means ("OAVM"), to transact the business set out in the Notice dated 07th August, 2024 ("the Notice"). The Special Business as set out in the Notice will be transacted through voting by electronic means.

The EGM convened in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") read with circular dated 08th April, 2020 and 20th September, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with SEBI Circular dated 12th May, 2020 and 7th October, 2023 and all other relevant circulars, without the physical presence of the members at a common venue.

The MCA and SEBI has permitted listed companies to send the Notice of EGM only call to shareholders. The Notice of EGM has been sent to the shareholders electronically in compliance with Section 108 of the Companies Act, 2013 (the "Act") read with Rule 2 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Secretariat Circulars - 2 issued by the Institute of Company Secretaries of India and the Listing Regulations and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The Company is providing to its Members the facility of remote e-Voting before the EGM and during the EGM in respect of the business to be transacted at the EGM for this purpose, the Company has appointed Central Depository Services (India) Limited ("CDSL") as its depository for electronic means.

Members are requested to go through the Notice set out in EGM Notice and in particular, instructions for joining the EGM, manner of casting vote through Remote e-Voting during the EGM and Members participating through VC/OAVM facility will be sent by email to the members for the purpose of reconfirming the quorum under Section 103 of the Act and note the following:
 a. The remote e-Voting facility will be available during the following period:
 Commencement of remote e-Voting : 30th August, 2024, Friday, at 9:00 A.M. (IST)
 End of remote e-Voting : 01st September, 2024, Sunday, at 5:00 P.M. (IST)
 The remote e-Voting module shall be disabled by Central Depository Services (India) Limited for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time.
 b. The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company either in physical or in dematerialized mode as on Monday, 29th August, 2024 ("Cut-off Date"). The facility of remote e-Voting system shall also be made available during the Meeting and shall be disabled 30 minutes after the conclusion of the Meeting. Members attending the Meeting, who have not cast their vote by remote e-Voting prior to Meeting, shall be able to exercise their right during the Meeting. Once the vote on a resolution is cast by the Member, the same shall not be allowed to be changed subsequently. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners, as on the Cut-off date, only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before the EGM / e-Voting during the EGM. Members who have cast their vote by remote e-Voting prior to the Meeting may also attend the Meeting electronically, but shall not be entitled to vote on such resolution(s) again.
 c. Any person, who becomes Member of the Company after sending the Notice of EGM by email and holding shares as on the cut-off date i.e. 29th August, 2024, may obtain the user ID from the RTA by exercising their right to vote by electronic means.
 d. A person who is not a member as on the cut-off date should treat the Notice of the EGM as an information purposes only.
 The Company has appointed M/s M.V.K. & Associates, Practicing Company Secretaries, to act as the Scrutinizer to scrutinize the voting process in a fair and transparent manner. Members who have not registered their e-mail addresses are requested to register their e-mail addresses with their respective depository participant(s) may register their e-mail addresses and mobile number with Company at secretarial@retinapaints.com or with Company's Registrar, B.T.S. Consultancy Services Private Limited, at retinapaints@bts.com along with signed scanned copy of the request letter providing the e-mail address, mobile number, self-attested PAN copy and copy of share certificate for registering their e-mail address and receiving the EGM Notice and the e-voting instructions.
 If you have any queries or issues regarding attending EGM/e-Voting from the CDSL e-Voting System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 1800 22 55 33. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dahi, Sr. Manager, (CDSL), Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurus, Mafatlal Mill Compound, W.I. Jeebhani, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 1800 22 55 33.

BY ORDER OF THE BOARD OF DIRECTORS
FOR RETINA PAINTS LIMITED
 Sd/-
KRISHNACHANDRAN RAMU
 COMPANY SECRETARY
 Date : 10.08.2024
 Place : Hyderabad

